

### November 16, 2022

To,

The General Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,

P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 507552

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Symbol: FOODSIN

# <u>Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, we would like to inform you that the Extract of unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022 has been published in the Newspapers viz. - "The Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi). Please find enclosed the newspaper cutting of the same.

You are requested to take note of the same.

Thank you.

Yours faithfully

For FOODS AND INNS LIMITED

RANDEEP KAUR Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

#### **SOLITAIRE MACHINE TOOLS LIMITED**

Regd.Office: A-24/25, Krishna Industrial ate, Gorwa, Vadodara-390016. Tel : 9904408538 -, Email:- sales@smtgrinders.com CIN No: L28932MH1967PLC013747

			r ended				(Rs in Lacs
			Six Months		Year ended		
Sr No.	Particulars	30-09-2022 Unaudited	30-06-2022 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-09-2022 Unaudited	30-09-2021 Unaudited	31-03-2022 Audited
1	Total income from Operations (net)	373.59	408.23	369.90	743.49	568.27	1387.72
2	Net Profit / (Loss) for The Period (Before Tax, Exceptional And / Or Extraordinary items)	50.18	75.76	38.63	88.81	65.70	122.25
3	Net Profit / (Loss) for The Period (After Exceptional And / Or Extraordinary items)	50.18	75.76	38.63	88.81	65.70	122.25
4	Net Profit / (Loss) for The Period After Tax (After Exceptional And / Or Extraordinary items)	38.95	59.38	26.97	65.92	48.90	105.55
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for The Period (After Tax) And Other Comprehensive Income (After Tax)	39.77	58.76	27.78	67.55	47.66	108.81
6	Equity Share Capital (Face Value of Rs10/- Per Share	454.21	454.21	454.21	454.21	454.21	454.21
7	Reserves as per Balance sheet of previous year ended						1136.83
8	Earnings Per Share (before extraordinary items) (of 10/-each)						
	Basic:	0.86	1.31	0.59	1.45	1.08	2.32
	Diluted:	0.86	1.31	0.59	1.45	1.08	2.32

14, 2022 approved the same and its release

The above is an extract of the detailed format of Quarterly / Six month ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website By order of the Board of Directors

For Solitaire Machine Tools Ltd. Ashok J Sheth Chairmai

DIN: 174006

Place: Vadodara Date: November 14, 2022

RARE EQUITY PRIVATE LIMITED

CIN - U74110MH1993PTC074456

Registered Address :- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN Ph. No.: - 022-40048766/02266590100, Website: - https://rareequity.net/Email id: - rareequity@rareenterprises.net

Statement of Standalone Unaudited Financial Result for the Quarter and Half year ended 30th Sept, 2022

			(Rs. In lakhs except for E						
Sr. No.	Particulars	Quarter ended 30th Sept. 2022	Quarter ended 30th June 2022	Half Year ended 30th Sept. 2022	Half Year ended 30th Sept. 2021	Year ended 31st March 2022			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations	31.28	317.48	348.76	3,900.52	14,033.57			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-958.87	-663.53	-1,622.12	468.10	-2,399.27			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	-958.87	-663.53	-1,622.12	468.10	-2,399.27			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-958.87	-663.53	-1,622.12	468.10	-2,399.27			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax)		-663.53	-1,622.12	468.10	-2,399.27			
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs. 100/- each)	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15	2,693.15			
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2022)								
8	Securities Premium Account	2,975.72	2,975.72	2,975.72	2,975.72	2,975.72			
9	Earnings Per Share (of Rs. 100/- each)								
	Basic	-35.59	-24.64	-60.23	17.38	-89.09			
	Diluted	-35.59	-24.64	-60.23	17.38	-89.09			

Additional disclsoure required under Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations 2015

Sr.			year ended	For the year ended						
No.		30.09.2022	30.09.2021	31.03.2022						
		Unaudited	Unaudited	Audited						
1	Networth	5,213.40	9,702.89	6,835.52						
2	Paid Up Debt / Outstanding Debt	69,788.01	65,000.00	67,845.21						
3	Outstanding Redeemable Preference Shares	2,582.00	2,582.00	2,582.00						
4	Debt Equity Ratio (includes subordinate Debt)	25.91	24.00	25.00						
5	Capital Redemption Reserve	751.40	751.40	751.40						
6	Debenture Redemption Reserve	-	-	-						
7	Interest Service Coverage Ratio	6.06	-	-0.84						
N	N. a.									

### Note:

1. The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited Final results are available on the website of BSE Limited at (www.bseindia.com) and on the website of the Company at website at https://rareequity.net

2. For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations Pertinent disclosure have been made to the Stock Exchange at BSE Limited and can be accessed on the URLS www.bseindia.com and on the website of the Company at website at https://rareequity.net

For and Behalf of the Board of Directors of Rare Equity Private Limited Sd/-Place :- Mumbai Amit Goela Vrushali Deshpande Date :- 14.11.2022 DIN: 01754804 DIN 05216743



## ORGANIC COATINGS LTD. (CIN L24220MH1965PLC013187)

Registered Office: Unit No 405, Atlanta Estate Premises Co-Op.Soc. Ltd. Vitth Bhatti, Goregaon (East), MUMBAI - 400 063.

Email ID for Investor's Grievances - organiccoatingsItd@organiccoatingsItd.com

Website: www.organiccoatingsltd.com

### STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30th SEPTEMBER, 2022

(Rs. In Lakhs, except for Earning Per Share)

		Quarte	r ended	Half Yea	ır Ended	Year Ended
SI. No.	Particulars	30.09.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	494.89	467.49	1,213.33	879.96	2,217.57
2	Net Profit / (Loss) for the period before tax	(62.71)	(104.20)	(65.91)	(140.13)	(197.21)
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(62.71)	(104.20)	(65.91)	(140.13)	(200.23)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(62.71)	(104.20)	(65.91)	(140.13)	(198.99)
5	Equity Share Capital	767.46	767.46	767.46	767.46	767.46
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year	-	-	-	-	(691.84)
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					
	Basic:	(0.82)	(1.36)	(0.86)	(1.83)	(2.61)
	Diluted:	(0.82)	(1.36)	(0.86)	(1.83)	(2.61)

Place: Mumbai

Dated: 14/11/2022

- 1) The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules.
- 2) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meetings held on 14th November, 2022. 3) The financial results for the quarter and Half year ended 30th September, 2022 has been reviewed by the statutory auditor
- of the Company.
- 4) The above is an extract of the detailed format of quarterly and Half yearly Unaudited Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the second quarter and half year ended on 30th September, 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website: www.organiccoatingsltd.com
- 5) 'The Company does not have different segments and hence segment wise reporting is not applicable to the Company. 6) Corresponding figures of the previous period /year's figures have been regrouped / rearranged to make them comparable wherever necessary.

Ajay R. Shah Whole Time Director & CFO

For & on behalf of the Board For Organic Coatings Limited **PUBLIC NOTICE** 

NOTICE IS HEREBY GIVEN to the public at large that our clients are investigating the title of Balaji Prasad Co-operative Housing Society Limited, a Co-operative Housing Society duly registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 under Certificate No. BOM/HSG/1986 of 1969 dated 13th February, 1969 and having its registered office at Shrinivas Building, Plot No.353/11, T.P.S. III – Ratilal B. Mehta Marg (60 Feet Road), Ghatkopar (East), Mumbai – 400 077, more particularly described in the SCHEDULE hereto.

All persons having any right, title, and/or interest, by way of sale, mortgage, transfer, lease, exchange, gift, de vise, otherwise howsoever are hereby required to given written notice thereof with proof, if any, to the undersigned at M/s. Purnanand& Co., Advocates and Solicitors, Fort Chambers, "C" Wing, 2nd Floor, 65 Tamarind Lane, Fort, Mumbai – 400 023, within 14 clear days from the date of publication of this notice failing which the claim, if any, shall be deemed to have been waived and the Society will proceed further, without reference to

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece or parcel of land bearing CTS No.5743/11 of Village Ghatkopar –

Kirol, admeasuring 1,109.4 sq. mtrs., equal to 1,327 sq. yards or thereabouts
as per P R Card (1,085 sq. mtrs., equal to 1,303 sq. yard or thereabouts as per
Indenture dated 18.04.1969), being at Plot No.353/11 of Town Planning
Scheme No. III of Ghatkopar, alongwith undivided share in the internal means of
access and common recreation space/ground situated off Ratilial Bechardas
Mehta Road (60 Feet Road), Ghatkopar (East), Mumbai – 400 077, together with
the building standing thereon known as "Shrinivas", and bounded as follows:

On or towards the West: Plot No. 353/12 (Neelkanth Chhaya Building)

On or towards the South: 30 Feet Internal Means of Access

On or towards the South: 30 Feet Internal Means of Access On or towards the East: Partly by Plot No.353/17 (Lalit Prakash Building) and

partly by Plot No. 353/10 (Recreation Space) On or towards the North: Plot No. 353/16 (Aparna Building) Dated this 16th day of November, 2022

Advocates & Solicitors 65, Tamarind Lane, Fort Chambers, 'C' Wing, 2<sup>nd</sup> Floor, Fort, Mumbai - 400 023

#### BEFORE THE STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL **COMMISSION FOR MAHARASHTRA AT MUMBAI**

Old Secretariats Building, Extension Building, Ground Floor, Opp. Jahangir Arts Gallary, M.G.Road, Kalaghoda, Mumbai - 400032

### Appeal No. 2018/33

Ms. Mahindra & Mahindra Ltd. Through Manager, Mahindra Tours, Worli Road No. 13, Mumbai - 400018

..... Appellant

1. Shri Amir Ali Abdul Rehman Khoja Palghar (E), Thane ... Respondent No. 1

1. Global Galaries Agencies Pvt. Ltd.

Through Manager
1st Mahavir Chambers, Navapur Road,

Boisar, Tal-Palghar, Thane ..... Respondent No. 2

### **Public Notice**

TAKE NOTICE THAT the Appellant above named has / have filed **Appeal No. 2018/33** before. State consumer Disputes Redressal Commission for Maharashtra at Mumbai

WHEREAS the Appeals above mentioned was listed before the commission for the hearing / submission but as it is not possible to serve the notice by regular service, to Respondent No.2, hence the Hon'ble Commission ordered the service by substituted service i.e. Public Notice.

Notice is hereby given to Respondent No. 2, that if you wish to contest the Appeal you are required to remain present on 07/12/2022 at 10.30 a.m. in person or by pleader duly instructed and produce the documents in your defence on which you desire to rely on.

TAKE FURTHER NOTICE THAT in default of your appearance on the date and time above mentioned the Appeal will be proceeded for determination in your absence and no further notice in relation thereto shall be given.

Given in my hand on this 11th Day of Nov. 2022.

sd/-

Registrar (Legal) State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra, Mumbai

ENVAIR ELECTRODYNE LTD.

Regd. Office: 117, S Block, MIDC, Bhosari, Pune- 411026. 2: 020-30688117/18 CIN: L29307MH1981PLC023810

Extract Of The Unaudited Financial Results For The Quarter/ Half Year Ended 30/09/2022 Rs.in lakhs (Except figures of EPS **Half Year ended** Year ended Quarter Ended **Particulars** 30/09/2022 30/09/2021 30/09/2022 30/09/2021 31/03/2022 Unaudited Unaudited Unaudited Audited Total Income from operations (net) 486.00 4.61 10.36 6.97 Net Profit / (Loss) for the period (before Tax, (52.91)(77.03)Exceptional and / or Extraordinary items#) (20.72)(4.95)(13.65)Net Profit / (Loss) for the period before tax 980.51 (after Exceptional and/or Extraordinary items#) (20.72)(4.95)(13.65)(77.03)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (20.72)(4.95)757.50 (13.65)(77.03)Prior period items (0.66)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) an 757.50 (77.40)Other Comprehensive Income (after tax)] (21.38)(4.95)(13.65)Equity Share Capital 464.0Ó 464.00 464.00 464.0Ó 464.00 Reserve (excluding revaluation reserve as shown in the Balance Sheet of Previous Year) Earning Per Share (Face Value of Rs.5/- each) (Not to be annualized)

### Notes -

For Purnanand & Co

1. Basic:

2. Diluted

1. The above results have been reviewed by the Audit committee and thereafter approved by the Board of Directors at the neeting held on November 14, 2022.

(0.68)

(0.68)

(0.16)

(0.16)

24.09

24.09

(0.43)

(0.43)

(1.67)

(1.67)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website and on

Company's website (www.envair.in) Sd/-

Place:Pune Date: 14/11/2022 For Envair Electrodyne Limited

### **FUTUREFONE LIMITED**

Regd. Off.: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari, Mumbai - 400 060, India Tel. No. 022-3084 2200 ; Fax No. : 022 - 3084 2201 CIN : U64100MH2016PLC285960

Statement of Unaudited Financial Results for quarter ended September 30, 2022

Quarter Ended Quarter Ended Previous

(Amt In Lakhs)

Particulars	30/09/2022	30/09/2022	year ended 31/03/2022
	Unaudited	Unaudited	Audited
1. Total Income from Operations	-	_	0.51
2. Net Profit/(Loss) for the period			
(before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(0.25)	(2,182.92)	(122.02)
3. Net Profit/(Loss) for the period before tax			
(after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.25)	(2,182.92)	(122.02)
4 Net Profit/(Loss) for the period after tax			
(after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.25)	(2,182.92)	(122.02)
5. Total Comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss)	(0.05)	(0.400.00)	(400.00)
for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	(0.25)	(2,182.92)	(122.02)
6. Earning Per Share (EPS):	(0.00)	(40.04)	(4.44)
(i) Basic (in Rs.)	(0.00)	(19.84)	(1.11)
(ii) Diluted (in Rs.)	(0.00)		· ,
7. Paid up Equity Share Capital	1,100.00	1,100.00	1,100.00
8. Securities Premium Account	(5.050.70)	(7.405)	/F 0.40 70\
9. Reserve (Excluding Revaluation Reserve)	(5,353.72)		
10. Net Worth	(4,253.72)		
11. Paid up debt Capital	39,247.81	41,429.32	39,247.81
12. Capital Redemption Reserve	-	-	-
13. Debenture Redemption Reserve	(0.22)	(10.05)	(0.0E)
14. Debt Equity Ratio	(9.23)	(10.05)	(9.25)
15. Debt Service Coverage Ratio (DSCR)	· -	·	-
16. Interest Service Coverage Ratio (ISCR)	_	-	-
Notice:			

Place : Mumbai

Date: 14/11/2022

(1) The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the websites of the Bombay Stock Exchange (BSE) (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7fi24/959279/corp-announements/)

(2) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the BSE and can be accessed on the URL (https://www.bseindia.com/stock-share-price/futurefone-ltd/7f124/959279/corp-announements/)

For and on behalf of Futurefone Limited

Vaibhay Kesarkar Director DIN: 09140817



## **FOODS AND INNS LIMITED**

CIN: L55200MH1967PLC013837 Regd. Office: Udyog Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038.

Phone No.: +91-22-22613102; E-mail: writetous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(₹ in Lakhs except EPS)

		Standalone					Consolidated						
Sr.	Particulars Particulars	Q	uarter end	led	Half Year Ended Year ended		Quarter ended			Half Yea	r Ended	Year ended	
No.		September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income From Operations (Net)	24,152.24	21,531.80	16,712.06	45,684.04	30,983.41	62,411.04	24,553.91	22,100.11	17,072.69	46,654.02	31,705.68	63,860.64
2	Net Profit/(Loss) from Ordinary Activites before tax	1,831.49	886.30	898.19	2,717.79	1,779.66	2,365.20	1,858.21	905.39	910.16	2,763.60	29,911.62	2,428.39
3	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	1,388.99	715.38	642.37	2,104.37	1,254.16	1,601.87	1,388.95	715.41	642.48	2,104.36	1,254.35	1,599.69
4	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38
5	Earning per share (Face value of ₹ 1/- each)												
	Basic	2.76	1.42	1.27	4.18	2.49	3.18	2.73	1.40	1.25	4.13	2.41	3.04
	Diluted	2.72	1.41	1.27	4.12	2.49	3.18	2.69	1.39	1.25	4.07	2.41	3.04

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter and Half year ended September 30, 2022, Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022.

For FOODS AND INNS LIMITED Milan Dalal **Managing Director** DIN:00062453

By order of the Board

Place : Mumbai Date: November 14, 2022

> KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED (A Government of India Undertaking)

Financial Results for the Quarter and six months ended 30th September 2022

CIN: U35201MII1990GOI223738 Regd Office: Belapur Bhavan, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

			CONSOLIDATED	(Amount ₹ in lakhs			
Sr.		For the Quarter ended	STANDALONE For the Quarter ended	For the Year ended	For the Quarter ended	For the Quarter ended	For the Year ended
No.	ratuculats	30 <sup>th</sup> Sept 2022 Unaudited	30 <sup>th</sup> Sept 2021 Unaudited	31st March 2022 Audited	30 <sup>th</sup> Sept 2022 Unaudited	31 <sup>th</sup> Sept 2021 Unaudited	31 <sup>st</sup> March 2022 Audited
1	Total Income from Operations	1,19,291.85	69,838.75	3,20,059.56	1,19,291.85	69,838.75	3,20,059.56
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,795.29	(8,699.86)	(13,503.77)	3,795.29	(8,699.86)	(13,503.77)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,795.29	(8,699.86)	(13,503.77)	3,795.29	(8,699.86)	(13,503.77)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,795.29	(8,699.86)	(13,503.77)	3,788.13	(8,704.33)	(13,531.76)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	701.59	(13,317.55)	(25,878.57)	694.43	(13,322.02)	(25,906.55)
6	Paid up Equity Share Capital	1,71,210.62	1,58,763.85	1,62,352.85	1,71,210.62	1,58,763.85	1,62,352.85
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(4,25,266.83)	(4,29,919.56)	(4,24,433.16)	(4,26,512.78)	(4,31,132.13)	(4,25,660.55)
8	Net worth	1,53,894.79	1,36,795.29	1,45,870.69	1,52,648.84	1,35,582.72	1,44,643.30
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,50,147.49	3,28,533.06	3,43,572.49	3,50,147.49	3,28,533.06	3,43,572.49
10	Outstanding Redeemable Preference Shares	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00	4,07,951.00
11	Debt Equity Ratio	2.28	2.40	2.36	2.29	2.40	2.38
12	Earnings Per Share (of ₹1000/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic:	22.17	(55.26)	(85.88)	22.13	(55.26)	(86.06)
	2. Diluted (Refer Note (c) )	6.55		-	6.54	-	-
13	Capital Redemption Reserve						
14	Debenture Redemption Reserve						
15	Debt Service Coverage Ratio	1.79	(1.07)	0.10	1.79	(1.07)	0.10
16	Interest Service Coverage Ratio	1.79	(1.07)	0.25	1.79	(1.07)	0.25

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterty/half yearly/annual financial results filed with the National Stock Exchange (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterty/half yearly/annual financial results are available on the website of the National Stock Exchange (www.nseindia.com) and KRCL (www.konkanrailway.com). b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the National Stock Exchange(NSE) and can be accessed on the website of NSE c) KRCL has issued Compulsary Covertible Non Cumulative Preference Shares worth ₹407951 Lakhs which for the period are further anti-dilutive, hence are not considered for calculating of diluted EPS

RAJESH BHADANG

DIN: 09050270

Place: Navi Mumbai Date: 14th Novemeber, 2022

#### कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड CAPRI GLOBAL

HOUSING FINANCE LIMITED **नोंदणीकृत आणि निगम कार्यालय**ः ५०२, टॉबर-ए, पेनिन्सुल्ला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००९ सर्कल कार्यालयः कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ९बी, २रा मजला, पुसा रोड, नवी दिल्ली-११००६०

### मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड इन्फॉर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये. निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टचे कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुत्स, २००२ चे नियम ३ चे अन्वये प्राप्त केलेल्या अधिकारांच्य आधारे निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') यांना संबंधित मागणी सुचनेतील नमुद रकमेच्या परतफेडीकरिता सांगितले आहे. जी येथे खाली सुध्दा देण्यात आली आहे. वरील संदर्भात असल्यास कर्जदाराद्वारे निष्पादित केलेला कर्जकरार सहवाचता इतर दस्तावेज/लिखित अन्वये देय. प्रदान आणि/वा वसलीच्या तारखेपर्यंत खालील नमद तारखेपासन लाग असलेल्या पढील व्याजासह, येथे खाली नमूद केलेली रक्कम, हया सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सीजीएचएफएलला प्रदान करण्यासाठी सदर कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या देय परतफेडीकरिता तारण म्हणून, कर्जदारांद्वारे, अनुक्रमे खालील मत्ता सीजीएचएफएलकडे

1	अ.	कर्जदार/हमीदाराचे नाव	मागणी सूचना दिनांक	तारण मत्तेचे वर्णन
ı	क्र.		आणि रक्कम	(स्थावर मिळकत)
ı	१.	(कर्ज खाता क्र.	09-99-3033	फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ५८.५५ चौ.मीटर्स, १ला
ı		एलएनसीजीएचपीयुएनएचएल०००००१५६५ पुणे शाखा)	₹.	मजला, डॅफोडिल्स एनक्लेव्ह, विंग बी, स.क्र.
ı		प्रविण ज्ञानेश्वर सरवदे (कर्जदार)	२२,२९,२९९/-	२१/२/१/१/२/१, केशव नगर, मुंडवा, पुणे, महाराष्ट्र-
ı		<b>किरण प्रविण सरवदे</b> (सह-कर्जदार)		४११०३६ चे सर्व ते भाग आणि विभाग.
ı	٦.	(कर्ज खाता क्र. एलएनएचएलटीएचए००००५६७० आणि	09-99-9099	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, साई जमुना बिल्डिंग, सर्व्हे
ı		एलएनएचईटीएचए००००७८०१ ठाणे शाखा)	₹.	क्र. १४३/२(भा.), पुराना गाव, भिवंडी, ठाणे पश्चिम,
1		राजेश कुमार राम सुमेर चौबे (कर्जदार)	१४,४३,४९२/-	ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२ चे सर्व ते भाग आणि विभाग.
ı		माधुरी आर. चौबे (सह-कर्जदार)		

जर सदर कर्जदारांनी वरील नमूद केल्याप्रमाणे सीजीएचएफएलला प्रदान करण्यात कसूर केल्यास सीजीएचएफएल ॲक्टचे कलम १३(४) आणि लागू असलेले रुल्स अन्वये, परिव्यय आणि परिणामाप्रमाणे सदर कर्जदारांच्या पूर्णपणे जोखीमीवर वरील तारण मत्तांच्या प्रती कार्यवाही करील. सदर कर्जदारांना सीजीएचएफएल च्या पूर्व लेखी संमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा वा अन्य मार्गे वरील सदर मत्तां हस्तांतरण करण्यापासून ॲक्ट अन्वये मनाई करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती जी सदर ॲक्ट वा त्याअंतर्गत बनविलेल्या रुल्सच्या तरतुदीचे उङ्घंचन करीत असल्यास वा उङ्घंघन करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यास ॲक्ट अन्वये तरतद केल्याप्रमाणे कारावास किंवा शिक्षेस पात्र असेल.

सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता ठिकाणः महाराष्ट्र दिनांकः - १६.११.२०२२

### जी.के.पी. प्रिंटींग अँड पॅकेजिंग लिमिटेड

गाळा क्र. १, तळमजला, चॅम्पियन कंपाऊंड, चाचाज धाबा समोर, वसई, पालघर - ४०१२०८ सीआयएन : एल२९०९२एमएच२०१८पीएलसी३०७४२६, ईमेल : gkpcompliance@gmail.com , वेबसाईट : www.gkpl.in

३० सप्टें, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ. क्र.	तपशील		संपलेली तिमाह	री	संपलेले ३	ार्ध वर्ष	संपलेले वर्ष
		३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	
٤.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५५६.६९	१२७३.४६	१२९६.६८	२८३०.१५	२१७१.००	५३३९.७८
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर अपवादात्मक बाबी आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	४३.६४	87.79	६०.२१	८५.९१	८७.६१	११०.५५
₹.	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	४३.६४	87.70	६०.२१	८५.९१	८७.६१	११०.५५
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबी आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर#)	३४.०९	२८.५२	४५.८१	६२.६१	६५.४५	८१.०७
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३४.०९	२८.५२	४५.८१	६२.६१	६५.४५	८१.०७
ξ.	समभाग भांडवल, दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी	२१९९.८८	१४६६.५९	७३३.२९	२१९९.८८	७३३.२९	१४६६.५९
७.	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी)						
	१. मूलभूत	०.१५	0.88	0.52	٥.२८	٥.८९	०.५५
	२. सौम्यिकृत	0.84	0.83	0.78	०.२८	0.30	0.30

- १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल केलेल्या अलेखापरिक्षित तिमाही समाप्तीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज ची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.gkpl.in वर उपलब्ध आहे
- २. ह्या अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली.

ठिकाण : वसर्ड

जी.के.पी. प्रिंटींग अँड पॅकेजिंग लिमिटेड साठी सही/- केवल गोराडीया - व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १४.११.२०२२

### डॉईश बँक एजी

जाहीर सूचना - मिळकतीची लिलाव नि विक्री

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. अन्वये स्थावर मिळकतीची विक्री

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे डॉईश बँक एजी, इंडिया, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीच्या कायद्यांतर्गत स्थापित आणि अस्तित्वात असलेली एक बँकिंग कंपनी जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे टाऊनुसानलेज १२, डी - ६०३२५, फ्रॅंकफर्ट, जर्मनी आणि निलाँन नॉलेज पार्क, बी१, २ रा मजला, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० ०६३ (डॉईश बँक ए जी) येथील भारतातील त्यांच्या शाखा कार्यालयामार्फत कार्यरत असलेले प्राधिकृत अधिकारी (''डॉईश बँक

बँकेने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲड एन्फार्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ ("**'ऑक्ट'**') च्या कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात थकीत **१८ ऑक्टोबर, २०१९** रोजीस त्यावरील व्याज आणि मुख्य, व्याज (समाविष्ट उपार्जित विलंब प्रभार) मार्गे द्वारे रु. ४,३७,१६,१४२.६२/**– (रुपये चार करोड सदतीस लाख सोळा हजार एकशे बेचाळीस आणि** पैसे बासष्ट मात्र) ची थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार मे. करंट इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, श्री. केतन छोटेलाल बगाडीआ आणि सौ. चारु केतन बगाडीया येथे क्र. २०२, शिवालया ब्लॉक सी १६, एथिराज सलाई, एगमोरे, चेन्नई ६००००८ आणि तसेच त्यांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. बी-८१. ८ वा मजला, बी विंग, कल्पतरु स्पार्कल, नाना धर्माधिकारी रोड, गांधी नगर, बांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१ आणि अमृत व्हिला जना क. x९. नवीन क. २८. रिथेडॉन रोड. वेपेरी. चेन्नर्ड ६००००७ यांना बोलाविण्यासाठी मागणी सचना जारी केली होती

ु थकबाकी रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरले आणि म्हणून बँकेने सन्माननीय डीएम, पुणे समक्ष कलम १४ अर्ज दाखल केला आणि सदर ॲक्टच्या नियम ९ सहवाचता ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून सदर थकबाकी रकमेची वसुली करण्याकरिता एमआयजी कॉलनी, नाना धर्माधिकारी रोड, गांधी नगर, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१, धारक सीटीएस क्र. ६४६, ६४६, १, गाव बांद्रा पूर्व येथे स्थित एमआयजी को–ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात सोसायटीच्या कल्पतरु स्पार्कल्स नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंग, ८ वा मजला वर फ्लॅट क्र. बी-८१, मोजमापित १०७० चौ.फूट (मिळकत) चा १२ जानेवारी, २०२१ दिनांकीत

आता सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, मिळकत खाली वर्णन केलेल्या अटी व शर्ती आणि प्रक्रियेनुसार मोहोरबंद पाकिटातून बोर्ल मागवून २० डिसेंबर, २०२२ रोजी दु. ४.०० वा., निलॉंन नॉलेज पार्क, ब्लॉक १, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, २ रा मजला, गोरेगाव पूर्वे, मुंबई ४०० ०६३ येथे ''जे आहे जेथे आहे" तत्त्वाने आणि ''जे आहे जसे आहे" तत्त्वाने विकण्यात येईल

अ.	मिळकतीचा पत्ता	मिळकतीचे तपशिलवार वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
क्र.				
٤.	एमआयजी कॉलनी, नाना धर्माधिकारी रोड,		₹.	रु. ५२,५०,०००/-
	गांधी नगर, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१, धारल		५,२५,००,०००/-	(रुपये बावन्न लाख
	सीटीएस क्र. ६४६, ६४६/१, गाव बांद्रा पूर्व येथे	आणि सोसायटीचे गार्डन, जिमनॅझिअम,	(रुपये पाच करोड	पन्नास हजार मात्र)
	स्थित एमआयजी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग	जॉगिंग ट्रॅक, किड्स प्ले एरिआ, मंदिर	पंचवीस लाख मात्र)	
	सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीमध्ये बी विंग, ८			
	व्या मजल्यावर फ्लॅट क्र. बी-८१, मोजमापित			
	१०७० चौ.फूट चटई क्षेत्र			

मिळकतीच्या संबंधातील तपशील बँकेच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे वर्णन केले आहेत, तथापि सदर तपशिलांमधील कोणत्याही त्रुटी गैरविधाने किंवा उणिवांसाठी ती जबाबदार नसेल. म्हणून निविदाकार/प्रस्तावकर्ते/संभाव्य बोलीदार/खरेदीदार यांनी त्यांच्या स्वत:च्या हितासाठी निविदा सादर करण्यापूर्वी मिळकतीच्या संबंधातील त्यांची स्वतःची खात्री करून घ्यावी. बँकेच्या सर्वोत्तम समजुतीप्रमाणे मिळकतीवर कोणतेही भार नाहीत आणि योग्य कायदेशीर प्रक्रिया वापरून मिळकतीची विक्री करण्याचा अधिकार बँकेला आहे.

### जाहीर लिलावाच्या अटी आणि शर्ती :

- मिळकतीचे निरीक्षण ०३ डिसेंबर, २०२२ रोजी स. ११.०० ते सायं ५.०० दरम्यान करता येईल. २. २० डिसेंबर, २०२२ रोजी किंवा पूर्वी दु. ०२.०० पर्यंत डॉईश बँक एजी, निलॉन नॉलेज पार्क, ब्लॉक १, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, २ रा मजला, गोरेगाव पूर्व, मुंबई ४०० ०६३ येथे डॉईश बँक एजी च्या कार्यालयात पोहोचतील अशा बेताने ''मे. डॉईश बँक इअर'' च्या नावातीत इसारा अनामत रकमेसाठी (''इअर'') रु. ५२,५०,०००/- **(रुपये बावन्न लाख पन्नास हजार मात्र)** च्या डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर सहित निम्नस्वाक्षरीकारांच्या
- कार्यालयात एका मोहोरबंद पाकिटातून बोली सादर कराव्यात. ३. रितसर न भरलेले किंवा इ.अ.र. सोबत नसलेले किंवा येथे विहित केलेल्या तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव वैध प्रस्ताव म्हणून ग्राह्य धरले/विचारांत घेतले जाणार नाहीत आणि त्यानुसार फेटाळले जातील. इअरवर कोणतेही व्याज देय नसेल.
- ४. बोली प्रपत्रासहित प्रस्तावित बोलीदारांनी (पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस इ.) सारखे त्याच्या/तिच्या ओळखीचे पुरावे, वास्तव्याचे पुरावे आणि आयकर विभागाने जारी केलेल्या पॅन कार्डची प्रत जोडावी.
- मिळकत राखीव किंमतीखाली विकली जाणार नाही.

ठिकाण: मुंबई

**दिनांक :** १६ नोव्हेंबर,२०२२

६. विक्रीच्या तारखेस, रितसर प्राप्त झालेल्या सर्व बोली उघडल्या जातील आणि राखीव किंमतीच्यावर असल्यास, सर्वोच्च बोलीदारांची बोली बँकेकडून स्वीकारली जाईल. तथापि, लिलावाच्या ठिकाणी व्यक्तिश: हजर असलेल्या बोलीदारांना सर्वोच्च बोलीदारांनी देऊ केलेल्या किंमतीपेक्षा किमान रे २५,०००/**– (रुपये पंचवीस हजार मात्र**) जास्त रक्कम देऊ केल्यास त्यांची बोली किंमत पुढे वाढविण्याचा अधिकार असेल आणि अशा त्याहून जास्तीची बोली स्वीकारण्याचा अधिकार बँकेला असेल. बँकेने विक्री संमत केल्यानंतर, खरेदीदारांना विक्री किंमतीच्या २५% (पंचवीस टक्कें) निम्नस्वाक्षरीकारांकडे तात्काळ इसारा अनामत रक्कम समायोजित करून भरावी लागेल.

७. त्यांना योग्य आणि वाजवी वाटतील अशा अटी व शर्तीच्या अधीन त्यांच्या स्वेच्छेने बँक मुदतवाढीच्या विनंतीस मान्यता देऊ शकते. खरेदीची उर्वरित किंमत रक्कम खरेदीदारांनी मिळकतीच्या विक्रीच्या मंजुरी नंतर पंधराव्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंवा पक्षकारांनी लेखी स्वरूपांत कबूल केलेल्या वाढीव मुदतीत बँकेला प्रदान करायची आहे. निर्धारित कालावधीत संपूर्ण मोबदला रकमेचे प्रदान करण्यांत कसूर केल्यास बँक इ.अ.र आणि/किंवा खरेदीदारांनी केलेले अन्य कोणतेही प्रदान जप्त करण्यास आणि मिळकतीचा पुनर्लिलाव करण्यास मुक्त असेल. कसूरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा त्यानंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यापैकी कोणत्याही हिश्श्यावरील अधिकार उरणार नाहीत.

- ८. खरेदीदारांनी सर्व प्रदान ''डॉईश बँक इअर''च्या नावातील डिमांड ड्राफ्ट/पे ऑडरच्या माध्यमातून केले पाहिजे. ९. संपूर्ण विक्री किंमत मिळाल्यावर, बँक खरेदीदार/त्यांचे नामनिर्देशिती यांच्या नावे एक विक्री प्रमाणपत्र जारी करेल आणि खरेदीदारांना मिळकतीचा
- कब्जा सुपुर्द करेल १०. बँकेकडून विक्रीची निश्चिती झाल्याच्या तारखेपासून आग किंवा चोरी किंवा अन्य अपघात यामुळे नुकसान किंवा हानी यासारख्या मिळकतीशं
- संबंधित सर्व जोखिर्मीच्या सर्व बाबतीत मिळकत खरेदीदारांकडे निहित असेल. कोणत्याही कारणाने खरेदीदारांना विक्री रद करता येणार नाही. ११. इअर प्रती जमा केलेले डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर अयशस्वी बोलीदारांना परत केले जातील. १२. मिळकतीच्या संबंधातील मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार, हस्तांतरण आकार आणि अन्य कोणतेही आकार यासाठीचा सर्व खर्च खरेदीदारांर्न
- करावयाचा आहे. मिळकतीच्या संबंधातील पालिका कर, मेन्टेनन्स/सोसायटी चार्जेस, वीज आणि पाणी कर, उपकर किंवा अन्य कोणतीही थकबाकी यासारखी सर्व देणी यशस्वी खरेदीदारांनी प्रदान करावी लागतील.
- १३. कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव किंवा सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास बँक बांधील नसेल आणि कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचा तिचा अधिकार बँक राखून ठेवत आहे.
- १४. बोलीदारांना स्वतः किंवा त्यांचे रितसर प्राधिकृत प्रतिनिधी यांच्याशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीला विक्री प्रक्रियेत सहभागी होण्याची अनुमती दिली १५. जर बँकेने केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी हि ॲक्टच्या कलम १३(८) अन्वये मिळकतीच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी वरील नावाच्या कर्जदारांनी भरणा केली तर मिळकत विकली जाणार नाही आणि संभाव्य बोलीदारांकडून प्राप्त

झालेल्या सर्व बोली बँकेविरूद्ध कोणत्याही दायित्व/दाव्या शिवाय त्यांना परत केल्या जातील सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स,२००२च्या नियम ८ (६) अन्वये कर्जदारांना ही एक सूचना देखील आहे.

सही / -स्रजीत पात्रा प्राधिकृत अधिकारी –डॉईश बँक एजी संपर्क क्रमांक : ०९८२००६६६१३ आणि ०९८१९२ ४६२४६ आणि ०९८६१९३६३७९

परिशिष्ट IV (नियम 8(1) पहा) ताबा सूचना

ज्या अर्थी.

नेम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) . सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत **21.04.2022** रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 22,55,383.69 (रूपये बावीस लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याऐंशी आणि एकोणसत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HDHLAHD00489422 (डीएचएफएलचा पूर्वीचा लॅन कोड 00005236) (**एपीपीएल क्र**.01877958) या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 12.04.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **सुनिता जयकुमार फंद आणि रुषिकेश जयकुमार फंद** , यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्य

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, **2002** चा नियम **8** अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने **प्रतिकात्मव ताबा 11.11.2022** रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.22.55.383.69 (रूपये बावीस लाख पंचावन हजार तीनशे त्र्याऐंशी आणि एकोणसत्तर पैसे फक्त पुढील व्याज 12.04.2022 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्रीरामपूर येथे स्थित, श्रीरामपूर नगरपरिषदेच्या स्थानिक मर्यादा अंतर्गत. टी.पी. योजना क्र. 1. सर्वेक्षण क्र. 35 जी (पी), सी.टी.एस. क्रमांक 75(पी), अंतिम भुखंड क्रमांक 668 जिमनीचे क्षेत्रफळ 1112.9 चौ. मीटर्स वर बांधलेले "अल्ताफ कॉम्प्लेक्स" च्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. एफ--1 चे सर्व भाग आणि खंड, तालुक श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, अहमदनगर-413709, महाराष्ट्र आणि ज्याची सीमा खालीलप्रमाणे परिबध्द आहे

: खुली जागा पश्चिम : फ्लॅट क्र. इ-2 उत्तर : खुली जागा आणि रस्ता दक्षिण : खुली जागा

अधिकत अधिकारी तारीख : 11.11.2022 इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : अहमदनगर

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२२

ठिकाण : मुंबई

SAKUMA EXPORTS LTD.

**EXPORTERS & IMPORTERS** (GOVERNMENT OF INDIA RECOGNISED TRADING HOUSE) Regd Office: 301-A, Aurus Chambers, S.S. Amrutwar Lane, Near Mahindra Tower, Worli, Mumbai-13 CIN - L51909MH2005PLC155765

Extract of Statement of Standalone & Consolidated Financial Results for the Quarter ended Sept 30, 2022 (As per the format under Annexure XI of the SEBI Circular No .CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015)

		Standalone		,Conslidated ,			
	Quarter	Quarter	Half Year	Quarter	Quarter	Half Year	
Particulars	Ended	Ended	Ended	Ended	Ended	Ended	
	30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total Revenue from Operations (Net)	31,126.24	31,500.36	117,385.71	33,234.91	39,052.97	135,927.79	
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	292.59	263.34	888.78	320.54	297.68	1,124.49	
Total Comprehensive Income	301.54	267.03	898.52	329.49	301.37	1,134.23	
Weighted Average Equity Share Capital							
(FV of Re.1 per share)	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	2,345.59	
Earnings Per Share (before extraordinary items)							
(a) Basic	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
(b) Diluted	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
Earnings Per Share (after extraordinary items)							
(a) Basic	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
(b) Diluted	0.13	0.11	0.38	0.14	0.13	0.48	
Notes to the unaudited financial results for the	vear ended S	ant 30 2022					

tes to the unaudited financial results for the year ended Sept 30, 2022: The above Unaudited Standalone financial results for the half year ended September 30, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 14, 2022. The Auditors have

issued an unqualified Audit opinion on these results. The Financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under

Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

The date of implementation of the Code on Social Security, 2020 ('the Code') relating to employee benefits is yet to be notified by the Government and when implemented will impact the contributions by the Company towards benefits such as Provident Fund, Gratuity etc. The Company will assess the impact of the Code and give effect in the financial results when the Code and Rules thereunder are

Companys' business activity falls within a single primary business segment i.e. trading in agro products, hence no separate

information is disclosed. Previous Years figures have been regrouped / rearranged wherever considered necessary to confirm to the current period classification and grouping. For SAKUMA EXPORTS LTD

Sd/-Saurabh Malhotra

Place : Mumbai Date: November 14, 2022

सही/

**Managing Director** (DIN: 00214500)

Rs. In Lacs (Except Earning per share)

### PUBLIC NOTICE

All the concerned persons including bonafied residents, environmental groups and others are hereby informed that the Department of Environment, Government of Maharashtra has accorded Environmental Clearance to Propose Expansion of "Runwal Garden" at plot bearing survey number Survey No.4, Hissa No. 1-6 & 9-11, Survey No.5, Hissa No.1-6, Survey No.6, Hissa No.1-3, Survey no.7, Hissa No.1, 2A, 2B, 2C, 3B, Survey No.8, Hissa No. 1-9, Survey No. 9, Hissa No.1-6, Survey No.10 & 11, Survey no.12, Hissa No. 1-14, Survey No.13, Survey No.14, Hissa No. 1-14, Survey No.15, Survey No.16, Hissa No.1, 2A, 2B, & 3-5, Survey No.15, Survey No.16, Hissa No.1, 2, Survey no.17, Hissa No.1-11, Survey No.18,19+,20, Hissa No. 1, 2, Survey No. 21, Hissa No. 1-4, 22, Survey No.23, Hissa No. 1-3 & 10, Survey No.37, Hissa No. 1,2B, 2C,2D,3 & 4, 21, Survey No.38, Hissa No.1 & 2, Survey no.39, Hissa No.1, Survey No.40, Survey No. 41, Hissa No. 1A, 1B, 2, 3, & 4, Survey No.42, Hissa No. 2, Survey No.44, Hissa No. 1-4, 5A, 5B, 6A, 6B, & 7-20, Survey No.49, Survey No.50, Hissa No.1-3. Survey no.51. Hissa No.1-2. Survey No.56 Hissa No. 1-2, at Village Gharivali. Survey No. 44, Hissa No.1-12, Survey No.45, Hissa No.1-14 5A. & 6. Survey No.46. Hissa No. 1, 2A, 2B, & 3 Survey No. 47, 49, 50, & 51, Survey no. 52, Hissa No.1 & 2, Survey No.53, Hissa No. 1A, 1B, 2A 3A, & 3B, Survey No.94, at Village Usarghar, Survey No.67, Hissa No. 1 at Village Sagaon, Tal Kalyan, Dist. Thane by M/s. Runwal Residency Pvt. Ltd. Tal Kalyan, Dist Thane proposed by M/s. Runwal Residency Pvt. Ltd. Under vide application no. SIA/ MH/ MIS/ 70.46/ 2018 dated 10/06/2022.

The copy of clearance letter is available with the Maharashtra State Pollution Control Board (www.empcb.in) for reference.

## ऑटोमोबाईल प्रॉडक्टस् ऑफ इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. एफ-१, १ ला मजला, शांती नगर को-ऑप. इंड. इस्टेट लि., वाकोला, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५ सीआयएन : एल३४१०३एमएच१९४९पीएलसी३२६९७७

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

					(रु. लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०९.२०२२	30.09.2029	30.09.2022	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	8.24	8.24	८.५०	८.५०	१७.००
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा					
अनन्यसाधारण बाबी पूर्व)	(१४.६१)	(३४.२३)	(३०.७२)	(५१.७९)	(४४.२३)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य					
साधारण बाबी पश्चात)	(१४.६१)	(३४.२३)	(३०.७२)	(५१.७९)	(४४.२३)
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य					
साधारण बाबी पश्चात)	(१४.३९)	(३४.२०)	(১४.०६)	(५१.७४)	(४১.६১)
कालावधीकरिता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरिता करपश्चात नफा किंवा					
(तोटा) आणि करपश्चात इतर सर्व समावेशक उत्पन्न समाविष्ट)	(१४.७१)	(३४.३९)	(३१.१३)	(५२.१२)	(८५.१३)
समभाग भांडवल	४८.१८	४८.१८	४८.१८	۷۶.۵۷	४८.१८
मागील लेखा वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदानुसार पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून राखीव	_	-	-	-	(९५२.४३)
प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- च्या) - मलभत आणि सौम्यिकत (अवार्षिकीकत)	(0,50)	(০.৬१)	(0.53)	(१.০৬)	(१.७४)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट बीएसई www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.apimumbai.com वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशानसार देवेश भट्ट

> > डीआयएन : ०८२२५३९२

संचालक



Foods & Inns

## **FOODS AND INNS LIMITED**

CIN: L55200MH1967PLC013837 **Regd. Office:** Udyog Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038.

Phone No.: +91-22-22613102; E-mail: writetous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Standalone

(₹ in Lakhs except EPS) Consolidated

			Standarone					Consolidated						
	Sr. No.		Quarter ended		Half Year Ended		Year ended	Quarter ended			Half Year Ended		Year ended	
			September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022	September 30, 2022	June 30, 2022	September 30, 2021	September 30, 2022	September 30, 2021	March 31, 2022
			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	1	Total Income From Operations (Net)	24,152.24	21,531.80	16,712.06	45,684.04	30,983.41	62,411.04	24,553.91	22,100.11	17,072.69	46,654.02	31,705.68	63,860.64
	2	Net Profit/(Loss) from Ordinary Activites before tax	1,831.49	886.30	898.19	2,717.79	1,779.66	2,365.20	1,858.21	905.39	910.16	2,763.60	29,911.62	2,428.39
		Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	1,388.99	715.38	642.37	2,104.37	1,254.16	1,601.87	1,388.95	715.41	642.48	2,104.36	1,254.35	1,599.69
	4	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38	503.38
	5	Earning per share (Face value of ₹ 1/- each)												
		Basic	2.76	1.42	1.27	4.18	2.49	3.18	2.73	1.40	1.25	4.13	2.41	3.04
		Diluted	2.72	1.41	1.27	4.12	2.49	3.18	2.69	1.39	1.25	4.07	2.41	3.04

- The above is an extract of the detailed format of Quarter and Half year ended September 30, 2022, Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www.bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com)
- 2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 14, 2022.

By order of the Board For FOODS AND INNS LIMITED Milan Dalal **Managing Director** DIN:00062453

Date : November 14, 2022

Place: Mumbai

कोंकण	$\mathcal{S}$ CC	<b>apiuis</b>	1465
		(भारत सरकार चा उपक्रम)	
		(	

CIN: U35201MII1990GOI223738 ंदणीकृत कार्यालय: बेलापुर भवन, सेक्टर ११, सी.बी.डी. बेलापुर, नवी मुंबई – ४००६१४.

	३० सप्टेंबुर, २०२२	रोजी स्पलेल्या त्रैमासिकार्	वे आणि अर्धवार्षिकाचे ए	कत्रित वित्तीय निष्कर्ष				
_	नशनल स्टाव	n एक्स्चेंज ऑफ इंडियाशी व		ाला अनुसरून			(₹ लाखात	
			अलिप्त		एकत्रित			
अ.	। तपशाल -	संपलेले त्रैमासिक	संपलेले त्रैमासिक	संपलेले वर्ष	संपलेले त्रैमासिक	संपलेले त्रैमासिक	संपलेले वर्ष	
क्र.		३० सप्टेंबर २०२२	३० सप्टेंबर २०२१	३१ मार्च २०२२	३० सप्टेंबर २०२२	३० सप्टेंबर २०२१	३१ मार्च २०२२	
		अलेखा परीक्षित	अलेखा परीक्षित	लेखा परीक्षित	अलेखा परीक्षित	अलेखा परीक्षित	लेखा परीक्षित	
٩.	परिचालनातून एकूण उत्पन्न	9,98,२89.८५	६९,८३८.७५	३,२०,०५९.५६	9,98,289.८५	६९,८३८.७५	३,२०,०५९.५६	
₹.	कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा) (कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	
3.	कालावधीसाठी करपूर्वी निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	
8.	कालावधीसाठी कर पश्चात निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बार्बीनंत)	३,७९५.२९	(८,६९९.८६)	(१३,५०३.७७)	३,७८८.१३	(٤٤.800,১)	(१३,५३१.७६)	
4.	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा)या (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	७०१.५९	(१३,३१७.५५)	(२५,८७८.५७)	६९४.४३	(१३,३२२.०२)	(२५,९०६.५५)	
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल	9,७9,२90.६२	9,4८,७६३.८५	9,६२,३५२.८५	9,09,२90.६२	9,4८,७६३.८५	9,६२,३५२.८५	
<b>७.</b>	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	(४,२५,२६६.८३)	(४,२९,९१९.५६)	(४,२४,४३३.१६)	(४,२६,५१२.७८)	(४,३१,१३२.१३)	(४,२५,६६०.५५)	
۷.	नेट वर्थ	9,43,८९४.७९	9,3६,७९५.२९	9,84,८७०.६९	9,42,६8८.८४	9,34,4८२.७२	9,88,883.30	
۶.	भरणा झालेले कर्ज भांडवल / थकीत कर्ज	३,५०,१४७.४९	३,२८,५३३.०६	३,४३,५७२.४९	३,५०,१४७.४९	३,२८,५३३.०६	३,४३,५७२.४९	
90	थकबाकी परत करण्यायोग्य प्राधान्य शेअर्स	8,00,849.00	8,00,849.00	8,00,949.00	8,00,849.00	8,00,849.00	8,00,849.00	
99	कर्ज समभाग प्रमाण	२.२८	2.80	२.३६	२.२९	२.४०	२.३८	
92	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १,०००/ – चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) –							
	१. मूलभूतः	२२.१७	(५५.२६)	(८५.८८)	२२.१३	(५५.२६)	(८६.०६)	
	२. सौम्य केलेली (नोंद (सी) पहा)	<b>ξ.</b> 44	-	-	<b>६.</b> ५४	-	_	
93	भांडवल विमोचन राखीव							
98	डिबेंचर विमोचन राखीव							
94	कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण	9.08	(9.00)	0.90	9.08	(9.00)	0.90	
98	व्याज सेवा कव्हरेज प्रमाण	9.08	(9.00)	0.24	9.08	(9.00)	0.24	
	ए) वरील माहिती सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमावली, २०१५ च्या नि नॅशनल स्टॉक एक्सचेज (www.nseindia.com) आणि केआरसीएल (www.konkanrailway							

२०९५ च्या नियमन ५२ (४) च्या उप–कलम (ए), (बी ), (डी ) आणि (ई ) मध्ये सदर्भित बाबींसाठी आवश्यक असलेली माहिती नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) ला कळवली आहे आणि एनएसई च्या वेबसाईटवर पाहता येईल. **सी)** केआरसीएल ने ₹४०७९५ नाख रकमेचे कपलसरी कन्व्हर्टिबल नॉन–क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स जारी केले जे कालावधीसाठी ॲंटी–डिल्युटिव्ह (सौम्यीकृत होण्यासापेक्ष आहेत म्हणून सौम्यीकृत ईपीएसची गणना केलेले नाही.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनसार्ठ राजेश भड़ंग सचालक(वित्त

डीआईएन - ०९०५०२७०

श्थळ: नवी मुबई दिनाकः १४ नोव्हेंबर, २०२२